Ref: MTEL/2023-24/009 August 11<sup>TH</sup>, 2023

The Manager (CRD)	The Manager – Listing Department
The BSE Limited	National Stock Exchange of India Ltd
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Dalal Street, Fort,	Bandra-Kurla Complex, Bandra (East)
Mumbai- 400001	Mumbai - 400 051
Scrip Code : 534312	Symbol: MTEDUCARE

Dear Sir / Madam,

### Sub: Newspaper Publication of Audited Financials of Q1 FY23-24

Further to our letter on Outcome of Board Meeting dated August 8<sup>th</sup>, 2023, please find attached newspaper Publication of un-audited Financials for the first quarter and three months of FY 2023-24 ended on June 30<sup>th</sup>, 2023 approved in Interim Resolution Professionals Meeting with Board members held on August 8th, 2023 published on August 10, 2023 in The Free Press Journal [English Newspaper] and Navshakti (Mumbai Edition) [Marathi Newspaper].

This is for your information and record please.

Thanking you.
Yours faithfully,
For, MT Educare Limited (In CIRP)

(Ashwin Bhavanji Shah) Interim Resolution Professional AFA Valid Upto 19-Mar-2024

IP Reg. No: IBBI/IPA-001/IP/P-02648/2021-22/14054

Email ID: mteducare.cirp@gmail.com

Contact No: 9769468909

**Note:** Pursuant to the Order dated 16th December, 2022 of the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai ("NCLT Order"), Corporate Insolvency Resolution Process ("CIR Process") has been initiated against the Company in accordance with the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016, ("Code") and related rules and regulations issued thereunder with effect from 16th December, 2022 (Corporate Insolvency Resolution Process Commencement Date). Mr. Ashwin Bhavanji Shah has been appointed as Interim Resolution Professional ("IRP") in terms of the NCLT Order.

WATER SUPPLY MECHANICAL DEPARTMENT

**E TENDER NOTICE NO - 11 / 2023-24** 

**Nashik Municipal Corporation** 

Nashik Municipal Corporation, Nashik invites bids for E

The detailed tender notice, document would be

available from 11/08/2023 on www.mahatenders.gov.in

जनसंपर्क/जा.क्र/१८५/दि.९<u>/८/२</u>०२३ Superintending Engineer (Mech

TENDER NOTICE NO- 11/2023-24.

NASHIK MUNICIPAL CORPORATION MT EDUCARE LTD

CIN: L80903MH2006PLC163888

Regd. Office: 220, "FLYING COLORS", Pandit Dindayal Upadhyay Marg. L.B. S. Cross Marg, Mulund (west), Mumbai-400 080.

Corp. Office: 135, Continental Building, Dr. A. B. Road, Worli, Mumbai 400018

Website: www.mteducare.com Email: info@mteducare.com Tel: 91 22 2593 7700

(Rs in lak

STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE, 2023

STANDALONE CONSOLIDATED Quarter ended 30-June-23 Quarter ended 31-March-23 30-June-22 (Refer Note. 10) Quarter ended 31-March-23 Quarter ended 30-June-22 Year ended 31-March-23 Particulars 31-March-23 (Refer Note. 10) Unaudited Audited Audited Unaudited Unaudited Audited Total Revenue Net Profit before tax 6,269.19 (4,669.58) 548.31 3.510.61 1.867.56 1.095.04 2.030.03 1.259.58 1,281.44 (260.24) (207.47) (290.43) (3,292.23) Net Profit after tax (273.79)(3,830.66)(99.25)(4,858.89)(469.37)(4.737.93)(6.070.72)Other Comprehensive Income 0.31 1.42 1.71 0.12 0.88 1.24 0.03 Total Comprehensive Income for the (6.070.60) period (after tax) (273.48)(3,829.78)(97.83)(4.857.64)(469.34)(4,738.10)(205.76)Paid-up equity share capital (face value of Rs. 10/- per share) 7,222.81 7,222.81 7,222.81 7,222.81 7,222.81 7,222.8 7,222.81 7,222.81 Earning Per Share- Basic (Rs) (0.38) (0.38) (5.30) (5.30) (0.14) (6.73) (6.73) (0.29) (8.40) (8.40) Earning Per Share- Diluted (Rs) (0.65) (6.56)

NOTES: 1. The above results have been reviewed and taken on record by the Interim Resolution Professional along with Audi Committee members and Board members at their meeting held on 08 August, 2023. 2. The above is an extract of the detailed format of un-audited Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEB (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the un-audited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's (www.mteducare.com).

Date: 8th August 2023

MT EDUCARE

For, MT Educare Limited (In CIRP) Ashwin Bhavanji Shah AFA Valid Upto 19-Mar-2024 IP Reg. No: IBBI/IPA-001/IP/P-02648/2021-22/14054

### DC5 PCS TECHNOLOGY LIMITED

Registered Office: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015 Corp. Office: 7th Floor, Technocity, Plot No. X-5/3 Mahane Navi Mumbai- 400, 710 Tel.:No.: 022-41296111 • Fax: 91224129082 • Website: www.pcstech.com Email: investorsgrievances@pcstech.com • CIN: L74200MH1981PLC024279

EXTRACTS OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE FIRST QUARTER ENDED 30<sup>™</sup> JUNE 2023.

_					(Rs. in lakhs)
SN	Particulars				
		Quarter ended			Financial
		Υ			Year Ended
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	80.23	80.02	71.39	304.90
2	Net Profit / (Loss) for the period before tax	17.12	11.11	17.71	77.09
3	Net Profit / (Loss) for the period after tax	6.84	(2.44)	14.97	39.69
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /	6.99	(2.34)	15.04	40.00
	(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income				
	(after tax)]				
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the	NA	NA	NA	2,180.40
	Audited Balance Sheet of the previous year				
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each)	0.03*	(0.01)	0.07*	0.19
	(not annualised * ) (before extraordinary items)				

SN	N Particulars Standalone									
			Quarter ended							
		30.06.2023	30.06.2023   31.03.2023   30.06.2022							
		Unaudited	Audited	Unaudited	Audited					
1	Total Income from Operations	78.85	78.53	70.36	300.33					
2	Profit before tax	15.86	9.76	16.80	73.24					
3	Profit after tax	5.91	(3.41)	14.32	36.95					
No	Intas:									

- I The above is an extract of the detailed format of First Quarter Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the First Quarter Ended Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.pcstech.com)
- 2 The above unaudited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in thei meeting held on 9th August, 2023. These results have been subjected to limited review carried out by the Statutory Auditors. Based on the Management approach as defined under Ind-AS 108, Operating segments, the Company operates in one business
- segment i.e. ITes related Facilty Management Segment, as such it is the only reportable business segment. Since "Revenue from 17 enabled services" are much lower as a result of which "Other Income" exceeds "Revenue from Operations' The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been
- prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
- 5 The Financials Results(Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accounting Statndard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies Act 2013.
- The Company, in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant value arrived on Mark-to-Market basis amounting to Rs.3.80 Lacs for the current guarter has been accounted and classified under "Impairement Loss / (Gain) on financial instruments and Exceptional Items"
- The Statutory Auditors of the Company have carried out the limited review.

The Financial details on Standalone basis are as unde

8 Figures of the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparable with current

Place: Mumbai

Date: 9th August, 2023

organized an auction in below mention respect of vehicles

**PUBLIC NOTICE** 

1) ASHOK LEY AL3516FBTT MH06A08490 YOM - 2010 Minimum Reserve Price - 300000/- 2) EICHR VECV PRO 2110 MH47AS5788 YOM - 2022 Minimum Reserve Price -1300000/- 3) EICHR VECVEICPR02114 MH04LE1367 YOM - 2022 Minimum Reserve Price -1300000/-

Under Hypothecation With M/s Kotak Mahindra Bank Is Under Sale In Its 'as Is Where Is Condition" Interested Parties Can Give Their Quotations (online/offline) Within 07 Days From This Paper Publication I.e. On Or Before 16.08.2023

Branch Address: Kotak Mahindra Bank Ltd., 166/16, 8th Floor, Adamas Plaza Cst Road, Kalina, Santacruz (E), Mumbai – 400 098 Or

Contact :: Mayur Chavar Kotak Mahindra Bank Ltd. Contact / 022 - 68383466 EMAIL - mayur.chavan1@kotak.com

hereby bring to the kind notice of genera public that Environment Department Government of Maharashtra has accorded Environmental Clearance for Proposed residential project "Vedant Imperial Avenue" at plot bearing S.No. 15, H.No. 05 & S.No. 23 H.No. 01 at village Gandhare Taluka Kalyan District Thane, vide letter dated 21st July 2023 bearing file No. SIA/MH/INFRA2/422462/2023 EC Identification No. EC23B038MH197735. The copy of the clearance letter is available at http://parivesh.nic.in.

**PUBLIC NOTICE** 

We, M/s. Shree Ganesh Developers

M/s. Shree Ganesh Developers.

CIN: L24240MH1952PLC008951; Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001; Email Id: <a href="mailto:investor.relations@trent-tata.com">investor.relations@trent-tata.com</a>; Tel: 022-67009000; Website: <a href="mailto:www.trentlimited.com">www.trentlimited.com</a>.

Statement of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June. 2023

	Statement of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended 30" June, 2023  Rs. In Crores									
	STANDALONE CONSOLIDATED									
	Particulars	Fr	For Quarter Ended			F	For Quarter Ended			
	Faruculais			30 <sup>th</sup> June, 2022	31 <sup>st</sup> March, 2023	30th June, 2023	31st March, 2023	30th June, 2022	31 <sup>st</sup> March, 2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total income from operations	2,586.20	2,206.34	1,694.37	8,126.89	2,680.39	2,268.06	1,846.98	8,502.94	
2	Net Profit/(Loss) for the quarter/ year (before tax,	192.80	124.78	132.96	710.51	212.29	66.77	146.71	555.07	
ļ	exceptional and /or extraordinary items)	, j	1	, ,	, 1	1	]	,	i [	
3	Net Profit/(Loss) for the quarter/ year (before tax after	192.80	124.78	132.96	710.51	212.29	63.77	146.71	552.07	
ļ	exceptional and /or extraordinary items)	J	1	, ,	, 1	1	] )	,	i [	
4	Net Profit/(Loss) for the quarter/ year (after tax after	148.27	105.13	102.62	554.57	166.67	44.95	114.93	393.63	
ļ	exceptional and /or extraordinary items)	J	1	, ,	, 1	1	] )	,	i [	
5	Total Comprehensive Income after tax for the quarter/ year	149.97	104.63	102.57	399.00	169.10	51.24	114.85	245.80	
ļ	(Comprising Profit/ (Loss) for the quarter/ year	Ţ	1	, ,	, 1	1	] )	, 1	i [	
ļ	(after tax) and Other Comprehensive Income(after tax))	Ţ	1	, ,	, 1	1	] )	, 1	i [	
6	Paid-up equity share capital	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	
ļ	(Face Value of Re.1 per Equity Share)	J	1	, ,	, 1	1	] )	,	i [	
7	Other Equity	J	1	, ,	3,044.39	1	] )	,	2,498.51	
8	Securities Premium Account	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	
9	Networth	3,151.71	3,079.94	2,783.50	3,079.94	2,684.09	2,595.49	2,443.67	2,595.49	
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	4,580.88	4,318.58	4,735.80	4,318.58	4,727.83	4,464.14	4,876.47	4,464.14	
11	Outstanding Redeemable Preference Shares	J	1	, ,	, 1	1	] )	,	i [	
12	Debt Equity Ratio	1.45	1	1.70	1.40	1.71	] )	1.95	1.68	
13	Earning Per Share (of Re. 1/- each) (not annualised):	J	1	, ,	, 1	1	] )	,	1	
. 1	(a) Basic	4.17	2.96	2.89	15.60	4.88	1.52	3.67	12.51	
. 1	(b) Diluted	4.17	2.96	2.89	15.60	4.88	1.52	3.67	12.51	
14	Capital Redemption Reserve	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	
15	Debenture Redemption Reserve	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	
16	Debt Service Coverage Ratio	2.02	1	2.04	1.64	2.05	] )	2.06	1.35	
17	Interest Service Coverage Ratio	3.17	( I	2.44	3.00	3.31	1 1	2.54	2.50	
18	Current Ratio	2.59	1	3.22	2.63	2.66	] ]	3.20	2.71	
19	Long Term Debt to Working Capital	3.25	1	4.14	2.98	3.07	] ]	3.83	2.83	
20	Bad Debt to Account Receivable ratio	_ /	1	, J	1	- 1	] ]	-	0.08%	
21	Current Liability ratio	15.23%	1	9.56%	16.12%	15.41%	] ]	10.34%	16.20%	
22	Total Debt to Total Assets	52.84%	1	59.00%	51.90%	55.81%	] ]	61.01%	55.24%	
23	Debtors Turnover ratio	330.74	1	112.68	318.15	310.28	]	395.39	310.51	
24	Inventory Turnover ratio	4.44	1	1.01	3.90	4.62	] ]	4.49	4.23	
25	Operating Margin	7.82%	1	9.35%	6.87%	7.32%	]	7.31%	5.38%	
26	Net Profit Margin	5.91%	1	6.33%	7.30%	6.42%	] ]	6.51%	4.85%	

Mumbai

- The above is an extract of the detailed format of Quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website www.trentlimited.com.
- The above unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June 2023 were reviewed by the Audit Committee and recommended to the Board, which was thereafter taken on record by the Board of Directors of the Company at its meeting held on 09th August 2023
- The exceptional item in the previous year in the consolidated financial results includes provisioning of Rs. 3 crores on account of uncertainty of utilisation of accumulated Goods and Services Tax (GST) credit in a downstream entity made during the quarter ended 31st March 2023.
- The results of the quarter ended 31st March 2023 are balancing figures between audited results in respect of full financial year and published year to date results up to third quarter of relevant financial year and have been subjected to limited review by the auditors.
- The statutory auditors of the company have carried out limited review of Standalone and Consolidated financial results for the current quarter and have issued an

unmodified opinion.

For and on behalf of the Board of Directors

N.N.Tata Chairman

09th August, 2023



## **GTL Infrastructure Limited**

Registered Office: Global Vision, 3rd Floor, Electronic Sadan II, MIDC, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai- 400 710, Maharashtra, India. Tel: +91 22 6829 3500 | Fax: +91 6829 3545 | Email: gilshares@gtlinfra.com | Website: www.gtlinfra.com | CIN-L74210MH2004PLC144367

## STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

₹ in Lakhs except Share Data

	I=			
Particulars Particulars	For the Quarter ended on June 30, 2023	For the Quarter ended on March 31, 2023	For the Quarter ended on June 30, 2022	For the Year ended on March 31, 2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
INCOME:				
Revenue from Operations	35,262	37,787	36,024	145,786
Other Income	3,932	1,584	247	2,747
Total Income	39,194	39,371	36,271	148,533
EXPENSES:				
Infrastructure Operation & Maintenance Cost	18,903	19,994	20,874	81,775
Employee Benefits Expense	1,509	2,100	1,433	6,340
Finance Costs	19,575	20,074	19,027	78,193
Depreciation and Amortization Expenses	8,246	11,994	12,783	50,357
Balances Written Off (Net) and Provision for Trade Receivables and Advances	(876)	849	2,886	9,549
Exchange Differences (Net)	(64)	(1,193)	2,069	3,955
Other Expenses	2,151	2,486	5,158	41,401
Total Expenses	49,444	56,304	64,230	271,570
PROFIT/(LOSS) BEFORE EXCEPTIONAL ITEMS AND TAX	(10,250)	(16,933)	(27,959)	(123,037)
Exceptional Items (Refer Note No. 8)	-	58,654	-	58,654
PROFIT/(LOSS) BEFORE TAX	(10,250)	(75,587)	(27,959)	(181,691)
Tax Expenses	-	-	-	-
PROFIT/(LOSS) FOR THE PERIOD/YEAR	(10,250)	(75,587)	(27,959)	(181,691)
Other Comprehensive Income				
(A) Items that will not be reclassified to Profit or Loss				
Remeasurement of the defined benefit plans	62	(38)	(6)	(9)
(B) Items that will be reclassified to Profit or Loss	-	-	-	-
Total Other Comprehensive Income	(62)	38	6	9
TOTAL COMPREHENSIVE INCOME FOR THE PERIOD/YEAR	(10,312)	(75,549)	(27,953)	(181,682)
Paid -up equity share capital (Face value of ₹ 10 each)	1,280,642	1,267,110	1,262,333	1,267,110
Other Equity excluding Revaluation Reserves				(1,721,184)
Earnings Per Equity Share of ₹ 10 each				
Basic	(0.08)	(0.59)	(0.22)	(1.41)
Diluted	(0.08)	(0.59)	(0.22)	(1.41)

1. The above audited results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on August 09, 2023.

2. The details of allotment of Equity Shares on exercise of option by FCCB Holders are as under

Particulars	N	o. of Bonds		No. of Shares issued/ to be issued on conversion			
rai liculais	B1	B2	B3	B1	B2	B3	
As at April 1, 2023	27,728.5	58,478	10,330	18,06,19,567	38,09,17,503	6,72,88,173	
Bonds converted during the Quarter	-	20,774	-	-	13,53,18,927	-	
As at June 30, 2023	27,728.5	37,704	10,330	18,06,19,567	24,55,98,576	6,72,88,173	
Bonds converted from July 1, 2023 till date	-	46	-	-	2,99,637	-	
As at August 09, 2023	27,728.5	37,658	10,330	18,06,19,567	24,52,98,939	6,72,88,173	

Series B1 & Series B3 bonds have matured and due for mandatory conversion into equity shares on its maturity date i.e. October 27, 2022. The Company has requested bondholders to share their respective details for converting bonds and crediting equity shares to their respective account. However, the Company is still awaiting the relevant details of bondholders w.r.t. 27,728.50 Series B1 Bonds and 10,330

Series B2 Bonds are redeemable and have matured on October 27, 2022. The lead secured lender has, however, informed the Company that till the time the entire outstanding Secured debt of the Secured. lenders is fully paid off, no other creditor including Series B2 Bondholders, which rank sub-ordinate to the secured creditors, can be paid in priority. Hence, the Company could not redeem Series B2 Bondholders, which rank sub-ordinate to the secured creditors, can be paid in priority. Hence, the Company could not redeem Series B2 Bondholders, which rank sub-ordinate to the secured creditors, can be paid in priority. Hence, the Company could not redeem Series B2 Bondholders, which rank sub-ordinate to the secured creditors.

- 3. The Hon'ble Supreme Court of India held that telecom tower is exigible to Property Tax and States can levy property tax on the same. The matter being still sub judice with respect to the component of Property Tax, non-receipt of demand notices for majority of the towers of the Company and the Company's right to recover property tax from certain customers, the Company is unable to quantify actual property tax amount payable. The provision will be considered as and when the matter is resolved. In respect of the above, the auditor/s have issued modified reports on the results for the quarter ended June 30, 2023 and also on the financial statements of earlier years.
- 4. IDBI Trusteeship Services Limited ("ITSL"), Security Trustee at the behest of Edelweiss Asset Reconstruction Company Limited ("EARC")/lenders has, without the consent of and information to the Company, have debited from the TRA account a sum of ₹ 6,500 Lakhs during the quarter ended 30 June, 2023 (₹ 97,100 Lakhs till previous Year) and further a sum of ₹ 3,000 Lakhs was debited post June 2023. Thereby total Debits being made till date stands at ₹ 106,600 Lakhs.

Additionally, during the previous years, ITSL has realized ₹ 3,401 lakhs by way of sale of pledged equity shares. In view of the above, the interest on borrowings has been provided after adjusting the

- 5. The Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT") vide its order dated November 18, 2022 has dismissed petition filed by one of the secured lenders for initiation of Corporate Insolvency Resolution Process ("CIRP") under Section 7 of the Insolvency & Bankruptcy Code, 2016 ("IBC"). The said lender has filed an appeal against this order before the Hon'ble National Company Law Appellate Tribunal ("NCLAT"). In the mean time EARC who is the lead lender of the Company has filed its Intervention Application in abovementioned Appeal. The Company has filed its reply to the appeal as well as EARC intervention application and now matter is posted for hearing.
- 6. Shut down/exit of 14 telecom customers resulted into abandonment of more than 14,000 towers of the Company by them, making such towers unoccupied and loss of revenue towards the Infrastructure Provisioning Fees / Rental on such towers in respect of which the Company continues to pursue contractual claims of approx. ₹15,38,221 Lakhs from various customers. In view of above, the rental to landlords, taxes & other dues related to unoccupied towers remained unpaid, many of which are pass through payments for the Company, Further, the Company has requested EARC, being Monitoring Institution, for payments due to the landlords of the unoccupied sites, however the same is yet to be approved. Due to non-receipt of rentals, many of landlords blocked access to Company's employee to site. Resultantly, disgruntled landlords / unknown miscreants resorted to unauthorized dismantling of the tower sites. 476 sites got dismantled during the quarter ended June 30, 2023 (2,932 sites during the year ended March 31, 2023) out of the above unoccupied sites. As a result, the Company has recognised a Loss (net) ₹ 348 Lakhs for the quarter ended June 30, 2023 (Loss (net) ₹ 34,169 Lakhs for year ended March 31, 2023) which is included in other expenses in the above results. The Company continues to pursue its insurance claims and appropriate actions against the landlords/unknown miscreants including filing of FIR, wherever applicable.
- 7. The Company lost substantial number of tenancies in the last few years, due to various events which were beyond management control, such as shutdown/exit of 14 telecom customers including Aircel Group, Reliance Communications, Shyam Sistema and Tata Tele, Business combination of Vodafone & Idea, Telenor & Airtel, etc. These developments have resulted in reduction in the revenue and earnings, Cash losses, erosion of Company's net worth, provision for impairment of property, plant and equipment. Considering the above events and pending debt restructuring, the principal and interest have become overdue. Further the Company has received notices of recall of loans from EARC and IDBI Bank claiming alleged default in terms of Master Restructuring Agreement dated December 31, 2011. The Company has strongly refuted the claims and responded to such notices appropriately. The above events cast significant doubt on the Company's ability to continue as a Going Concern.

However, considering dismissal of petition filed before NCLT for initiation of CIRP, the revival package approved by the Government of India for Telecom Sector, hike in mobile call & data tariffs by telecom operators and successful conclusion of 5G spectrum auction, mapping of sites for 5G rollout by the operators, the Company is optimistic about increased demand for its towers and thereby increase in the revenue and EBITDA levels, subject to restructuring the debt by lenders. In addition to the above, various resource optimization initiatives undertaken by the Company can lead to stabilization and revival. Therefore, as the Company does not have any intention to stop its operations or liquidate its assets, the Company continues to prepare the books of account on Going Concern basis. Further, the Company also continues to pursue contractual claims of approx. ₹ 15,38,221 Lakhs from various customers in respect of premature exits by them in the lock in period.

- 8. Exceptional items for the year ended March 31, 2023 represents the provision for impairment in respect of Property, Plant & Equipment. The Company will assess the impairment if any, at the year end.
- 9. The requisite approvals for managerial remuneration payable/paid to Whole Time Director, rentals to landlords on unoccupied sites & other dues are still awaited from the lenders amounting to
- 10. The Company is predominantly in the business of providing "Telecom Towers" on shared basis and as such there are no separate reportable segments. The Company's operations are currently in India. 11. The figures for the corresponding previous period /year have been regrouped/rearranged wherever necessary, to make them comparable. The figures for the guarter ended March 31, 2023 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended March 31, 2023 and the year to date figures up to the third quarter of that financial year

For GTL Infrastructure Limited

Whole Time Director

Note: The Financial results for Quarter ended June 30, 2023 along with Limited Review Report by Statutory Auditors is available on the websites of the stock exchange(s) at www.nseindia.com & www.bseindia.com and the Company at www.gtlinfra.com

Date : August 09, 2023

We drawn attention to Note no. 3 to the Statement which inter-alia states that, the Hon'ble Supreme Court of India held that "Mobile Telecommunication Tower" is a building and State can levy property tax on the same. Pending petitions of the Company before the appropriate Courts, non-receipt of demand notices for property tax in respect of majority of the Telecommunication Towers and also due to Company's right to recover such property tax amount from certain customers, the company is unable to quantify the amount of property tax to be borne by it and accordingly has not made any provision for the same. We are unable to quantify the amount of the property tax, if any, to be accounted for and its consequential effects on the Statement

**€**⊋kotak°

अनु. क्र.

११ मे. महावीर एंटरप्राइजेस

प्रोप्रा.: राजेश विजय

बहाद्र सिंग आणि सह

संलग्न अर्चना राजेश

राजेश विजय सिंग

मे. मास्टर क्राफ्ट

विकास कदम

१३ मे. श्री महालक्ष्मी

इलेक्ट्रिकल्स

श्रीरंगन

प्रोप्रा.: शान्मगम

श्रीनिवास श्रीरंगन /

**ज्ञान्मगम** श्रीनिवास

श्री. मोहम्मद उस्मान

श्रीम. शाहीन बानो

अब्दुल कय्युम आणि

मोहम्मद उस्मान शेख

श्री. मोहम्मद उस्मान

अब्दुल कय्युम

प्रोप्रा.: प्रतिभा विकास

रु. ५,४०, ३८८. ७१ +

गरखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार

रु. ५८, ८४१. ८४+ तारखेपर्यंत

व्याज आणि इतर प्रभार

**र्ह. १९,३६,२०२.८३** +

तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभा

रु. १५,९८,२८४.६९ +

तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार

रु. २३,५३,७२६.८२ +

तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार

रु. २७,८६,५६८.८२ (रुपये

सत्तावीस लाख सहाऐंशी हजार

गचशे अडुसष्ठ आणि ब्याऐंशी पैसे

मात्र) अधिक ३०/०६/२०२१

पासून त्यावरील पुढील व्याज सह

वादाचा खर्च आणि इतर प्रभार

### कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

नॉद. कार्यालय: २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू), मुंबई - ४०००५१ कॉर्पोरेट कार्यालय: अदमास प्लाझा, ४था मजला, १६६/१६, सीएसटी रोड, कोलिव्हरी व्हिलेज, कुंची कुर्वे नगर, हॉटेल हो कृष्णाजवळ, सांताक्रझ (पूर्व), मुंबई - ४०० ०९८ (महा)

### मागणी सूचना

सेक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे अनुच्छेद १३ (२) सहवाचन सिक्युरिटी इंटरेस् (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ३ (१). अधोहस्ताक्षारित हे सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर कायदा) अंतर्गत **कोटक महिंद्र बँक लि. (केएमबीएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर कायदाचे अनुच्छेद १३(१२) सहवाचन सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील निर्देशित कर्जदारांना (सदर कर्जदार) त्यांनाही जारी संबंधित मागणी सूचनेत निर्देशित रकमेचे सदर कर्जदारांद्वारे केलेला करार सहवाचन अन्य दस्तावेज/लिखित बाबी यानुसार <mark>केएमबीएल</mark> सदर मागणी सूचनेमध्ये विवरणीत तपशिलानुसा खालील निर्देशित तारखेपासून प्रदानाच्या व/वा वसलीच्या तारखेपर्यंत व्याज रकमेसहित ६० दिवसात पन:प्रदान करण्याचे निर्देश देणारी मागणी सुचना सदर कायद्याचे अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत जारी केली आहे. कर्जाच्या थिकत पुन:प्रदानासाठी प्रतिभूती म्हणून सदर कर्जदाराद्वारे **केएमबीएल**कडे खालीलप्रमाणे संपत्ती गहाण ठेवण्यात आली आहे

(कर्ज खाते क्र. एचएफ३७५५९६६० आणि एचएफ३७५७६६९)
१. किरण लक्ष्मण खामगावकर (कर्जदार) २. सौ. शलाका किरण खामगावकर (सह-कर्जदार)
<b>दोन्ही पत्ता येथे असलेले:</b> फ्लॅट क्र. ४०४, ४था मजला, मळगंगा कुंज, प्लॉट क्र. ८२बी, सेक्टर क्र. २३ई, उलवे, पनवेल, नवी मुंबई-४१०२०६; येथे
देखील : बी७७, ३०४, ए विंग, त्रिवेणी प्लाझा, सीव्रुझ दारावे रेल्वे स्टेशन समोर, सेक्टर २३, नेरूळ पूर्व, नवी मुंबई- ४००७०६ . येथे देखील : फ्लॅट क्र.
२०१, बी विंग, शिव आश्रम बिल्डिंग, सेक्टर ३६, करावे गाव, सीवूड्स (प), नेरूळ, नवी मुंबई-४००७०६

कर्ज खाते क्र. / कर्जदार /सह-कर्जदार /हमीदार यांचे नाव

गणी सूचना तारीख आणि रक्कम आणि एनपीए तारीख फ्लॅट क्र. ४०४, ४था मजला, मोजमापित सुमारे ३६.२८३ चौ.मी बिल्ट अप गागणी सूचना दिनांक : ०२ ऑगस्ट २०२३ कर्ज खाते रक्कम. रु. २०,४९,०४०,७९ (रु. मात्र) क्षेत्र अधिक ४.२७५ चौ.मी चे टेरेस मधील मळगंगा कंज बिल्डिंग उर्भाती ०२.०८.२०२३ वरची स्थिती नुसार आणि एनपीए दिनांक: ०६.०६.२०२३ प्लॉट क्र. ८२बी वर सेक्टर-२३ई, उलवे (१२.५% योजना अंतर्गत) ता. पनवेल, जिल्हा रायगड

यमांतर्गत वरील निर्देशित प्रतिभूत संपत्तीविरोधात कारवाया सुरू करतील ज्याचा खर्च व जबाबदारी ही सदर कर्जदारांची असेल. सदर कायद्याअंतर्गत सदर कर्जदारां केप्रमुबीएल यांच्या लिखित पूर्वमंप्रतीविता वरील मंपनीची विकी, भादेकाए वा अन्य स्वरूपात इस्तांतरण करण्याम प्रनाई अमेल, प्रदर कायदा वा त्याअंतर्गत स्थापित नेयमांचा कोणीही व्यक्तीने भंग केल्यास वा भंग करण्यास प्रोत्साहन दिल्यास कायद्यांतर्गत त्यांना कैद व/वा दंड होऊ शकतो.

सदर कर्जदार, हमीदार, गहाणवटदार व सह-कर्जदारांकडून वरीलप्रमाणे **केएमबीएल** यांना प्रदान करण्यात कसूर झाल्यास **केएमबीएल** हे कायद्याचे अनुच्छेद १३(४) व लागू

प्राधिकत अधिकारी, कोटक महिंदा बँक लिमिटेडसाठी तारीख: ०९.०६.२०२३

## एमटी एज्युकेअर लि.

सीआयएन : एल८०९०३एमएच२००६पीएलसी१६३८८८ नोंदणीकृत कार्यालय : २२०, 'फ्लाईंग कलर्स', पंडित दिनदयाळ उपाध्याय मार्ग, एल. बी. एस. क्रॉस मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०००८० , कॉर्पो.कार्यालय : १३५, कॉंटीनेंटल बिल्डिंग, डॉ. ए. बी. रोड, वरळी, मुंबई - ४०००१८ वेबसाईट : www.mteducare.com, ईमेल : info@mteducare.com. फोन : ९२ २२ २५९३ ७७००

३० जून, २०२३ रोजी संपलेली तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष ३१-मार्च-२ ३०-जून-२३ (टीप १० बघा) ३०-जून-२२ 3१-मार्च-२3 ३०-जून-२३ (टीप १० बघा) ३०-जून-२२ एकूण महसुल १,२५९.५८ 486.38 १,२८१.४४ ३,५१०.६१ १,८६७.५६ १,०९५.०४ २,०३०.०३ ६,२६९.१ हरपूर्व निञ्वळ नफा (२९०.४३) 2,800.40 (१३४.०९) (३,२८७.४० (४३५.९२) (३,२९२.२३) (२६०.२४) (४,६६९.५ मरोत्तर निव्वळ नफा (२७३.७९) (३,८३०.६६) (९९.२५) (४,८५८.८९) (४६९.३७) (४,७३७.९३) (२०७.४७) (६,०७०.७३ इतर सर्वसमावेशक उत्पन्न (0.88) लावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर भरणा झालेले समभाग भांडवल दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति समभाग) ७,२२२.८१ 6,222.6 ७,२२२.८१ ७,२२२.८१ ७,२२२.८१ ७,२२२.८१ 6,222.68 ७,२२२.८

(६.५६)

रोजीस थकबाकी

रु. ८,८८,१४६.७३ (रुपये आठ

लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे

सेहेचाळीस आणि त्र्याहत्तर पैसे

मात्र) अधिक ०२/०५/२०२३

एमटी एज्युकेअर लिमिटेड (सीआयआरपी मध्ये) साट

(0.80)

क्षेत्र चौ.फू. मध्ये

(कब्जाची स्थिती)

श्री योगेश कल्याणराव ठाकरे यांचे नावे असलेले मिळकत

गाव गाव पाचपाखाडी, ठाणे महानगरपालिका

भवनाजवळ, तालुका आणि जिल्हा ठाणे येथील

'मेरिडियन'' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या

अश्विन भवनजी शा

अंतरिम निराकरण व्यावसायिव

एएफए पर्यंत वैध १९ मार्च, २०२

ाती समभाग प्राप्ती – सौम्यिकृत (रु) (0.36) (4.30) (0.88) (६.७३) टेपा : १. ०८ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समिती सदस्य आणि संचालक मंडळासहित अंतरिम निराकरण व्यावसायिकांनी पुनर्विलोकित करून अभिलिखित केले. . वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे कंपनीने सादर केलेल्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर आणि त्याचप्रमाणे कंपनीच्या वेबसाईट (www.mteducare.com) वर सुद्धा

आयपी नों.क्र. आयबीबीआय/आयपीए-००१ आयपी/पी-०२६४८/२०२१-२२/१४०५ ठिकाण : मंबर्ड ईमेल : mteducare.cirp@gmail.com

कर्जदार/हमीदार/

१५ श्री. योगेश कल्याणराव

कल्याणराव ठाकरे/

ठाकरे आणि

श्रीम. सुमन

जाहिर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मी, गुलाम मुस्तफा गुलाम हुसेन खत्री, भारतीय रहिवासी, श्री मोहम्मद युसूफ गुलाम हुसैन खत्री यांच्या नावाने निष्पादित केलेले सर्व पॉवर ऑफ ॲटर्नी आणि प्राधिकरणाचे पत्र मागे घेतले, रद्द केले आणि रद्द करत आहे, ज्यांचा पत्ता - प्लॉट नं. १३४, खत्री व्हिला, जे-लेन, सागर विहार जवळ, नवी मुंबई - ४०० ७०३ जे तत्काळ प्रभावाने, ज्यामध्ये खालील

गोर्ष्टींचा समावेश आहे पण ते इतकेच मर्यादित नाही :-अ) **विशेष मुखत्यारपत्र दि. ०५.१०.२०१९** श्री मोहम्मद युसूफ गुलाम हुसैन खत्री यांना मा.मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या दिवाणी पुनरीक्षण अर्ज क्रमांक ९७/२०१७ मध्ये हजर राहण्यासाठी

माझा संयोजित मुखत्यार म्हणून अधिकृत करणे. ब) जनरल इरिव्होकेबल पाँवर ऑफ ॲटर्नी दि. २०.१०.२०१९ श्री मोहम्मद युसूफ गुलाम हुसैन खत्री यांना विविध कायदेशीर कार्यवाहीच्या संबंधात माझे कामकाज पाहण्यासाठी आणि व्यवस्थापित

करण्यासाठी माझा स्थापन केलेला मखत्यार म्हणन अधिकत करत आहे. क) **प्राधिकरणाचे पत्र दि. ११.११.२०१९** माझ्या वर्तीने श्री मोहम्मद युसूफ गुलाम हुसेन खत्री यांना स्वर्गीय श्री गुलाम हुसेन खत्री यांच्या कुटुंबाच्या विविध स्थावर मालमत्ता राखण्यासाठी अधिकृत करत

अ) विशेष मुखत्यारपत्र दि. ११.०४.२०२२ श्री मोहम्मद युसूफ्फ गुलाम हुसैन खत्री यांना आमच्या वतीने कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी, सुरू करण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी माझा स्थापन केलेला मुखत्यार म्हणून अधिकृत करत आहे. श्री मोहम्मद युसुफ गुलाम हुसैन खत्री यांनी वरील नमूट पॉवर ऑफ ॲटर्नी आणि/किंवा प्राधिकरणाच्या पत्राच्या जोरावर आजच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीसोबत केलेला कोणताही करार किंवा संधी, करार किंवा दस्तऐवज कोणत्याही परिस्थितीत माझ्यावर बंधनकारक असणार नाही. मोठ्या प्रमाणावर जनतेला याद्वारे उपरोक्त पॉवर ऑफ ॲटर्नी आणि प्राधिकरणाच्या पत्रावर कारवाई करण्यापासून किंवा त्यावर अवलंबून राहण्यापासून सावध केले जाते

राखीव किंमत

इसारा अनामत रक्कम

(इएमडी)

रु. ५१,८४,०००/- (रुपये

एक्यावन्न लाख चौऱ्याऐंशी

हजार फक्त) आणि इसारा

अनामत रक्कम रु.

करिता, श्री गुलाम मुस्तफा गुलाम हुसेन खत्री, प्लॉट नंबर १०३, सेक्टर - ०८, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३. मोबाईल: ९३२३२६१७०७.

शाखेचे नाव आणि संपर्क तपशिल

कॅनरा बँक खात्याचा तपशिल

कॅनरा बँक लोअर परेल शाखा,

सेल क्र. ९६३५७५२५२५/९४९१४५७३९१

कॅनरा बँक लोअर परेल शाखा

खाते क्र. २०९२७२४३४,

# केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

आर ॲण्ड एल सेक्शन सर्कल ऑफिस सी-१४, जी ब्लॉक, बीकेसी, वांद्रे पूर्व, मुंबई- ४०००५१ फोन: +९१ २२-२६७२८४११

## विक्री सूचना

फ्लॅट क्र. ०४, तळ मजला, विंग क्र.-Iii, कृपा नगर,

'सिद्धिविनायक रेसिडेन्सी, एच आय जे, के. आणि एल

कल्याण शिल रोडच्या बाजूला, टाटा पॉवर जवळ, राधा

रेसिडेन्सीच्या मागे, फेज Ii, आझादे गोळीवली, कल्याण

फ्लॅट क्र. ०२. तळमजला, बी-विंग, ''गगन विहार

सीएचएस लि.'' मध्ये, पाटील पाडा येथे स्थित,

साळस्कर नगर, गोपाळ हाईट जवळ, स्टेशन रोड, (मासे

श्री मोहम्मद उस्मान अब्दुल कय्युम यांच्या नावे असलेले

गाव हालबुद्रुक, तालुका खालापूर, जिल्हा रायगड

४१०१०१ च्या सर्व्हे क्र. ७३, शहर सर्व्हे क्र. ३१२

धारक जिमनीवर बांधकामित ''रॅपिड ज्वेल'' अशा ज्ञात

इमारतीच्या ए विंग, पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्र. १०४

मोजमापित ४७० चौ.फू. वापरण्यायोग्य क्षेत्र येथे स्थित

ऱ्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग

क्षेत्र: ४७० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र

मार्केट रोड), बदलापूर पूर्व, जिल्हा ठाणे-४२१५०३.

स्थित येथे फेज li, देशमुख होम्स कॉम्प्लेक्स,

ाला नगर सीएचएसएल, नागेळा तलावाजवळ,

आचोळे, नालासोपारा पूर्व ४०१२०९

क्षेत्र: ५०५ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र

फ्लॅट क्र. ००६ तळ मजल्यावर,

क्षेत्र: ३३६.०० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र

क्षेत्र: ३६०.०० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र

(पू.) जिल्हा ठाणे, -४२१२०३.

(सांकेतिक कब्जा)

(सांकेतिक कब्जा)

(सांकेतिक कब्जा)

निया सर्वस अधि १.३	सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाशियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दीन्वये स्थावर मिळकतीच्या विक्री करिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण आहेत. ज्यांचा कब्जा कॅनरा बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या येथील नमुद आमच्या विविध शाखांना थकीत खालील वर्णिलेल्या थकबाकीच्या वसुलीकरिता ऑनलाई ई-लिलावामार्फत ११/०९/२०२३ रोजी स. ११.०० ते दु. १.३० दरम्यान ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' तत्त्वाने विकथ्यात येणार आहेत. इसारा अनामत रक्कम ०७/०९/२०२३ रोजी किंवा पूर्वी सायं. ४.०० पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. इअरचा तपशिल आणि इतर दस्तावेज ०७/०९/२०२३ रोजी किंवा पूर्वी सायं. ४.०० पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. इअरचा तपशिल आणि इतर दस्तावेज ०७/०९/२०२३ रोजी किंवा पूर्वी सायं. ४.०० पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. इअरचा तपशिल आणि इतर दस्तावेज ०७/०९/२०२३ रोजी किंवा पूर्वी सायं. ४.०० पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. इअरचा तपशिल आणि इतर दस्तावेज ०७/०९/२०२३ रोजी किंवा पूर्वी सायं. ४.०० पर्यंत जमा करणे आवश्यक आहे.							पासून त्यावरील पुढील व्याज सह वादाचा खर्च आणि इतर प्रभार ह. २८,०६,५३३.०० (रुपये	इमारतीतील ए विंग, १८वा मजला, फ्लॅट क्र. १८०५, विस्तार बिल्टअप क्षेत्र ३८४ चौ.फू.चे ते सर्व भाग आणि विभाग क्षेत्र: ३८४ चौ.फू. बिल्ट अप (सांकेतिक कब्जा) गाव बोरीपाखाडी, तालुका उरण, जिल्हा रायगड च्या स.	५,१८,०००/ - (रुपये पाच लाख अठरा हजार फक्त) राहील. इ. १७,७१,०००/ - (रुपये	आयएफएससी कोड: CNRB0015538  कॅनरा बँक जासई शाखा.
इसा- पर्यंत	सेवा पुरवठादारांकडे सादर	करायचा आहे. मिळकतीचे निरिक्षण	४.०० पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. इअरचा तर्पाः । ०६/०९/२०२३ रोजी स. ११.०० ते सायं. ४.०० दर तारण/णांचा तपशिल	ाल आणि इतर दस्तावेज ०७/ म्यान प्राधिकृत अधिकाऱ्यांव राखीव किंमत	०९/२०२३ रोजी किंवा पूर्वी सायं ०५.०० इंडे आगाऊ वेळ ठरवुन करता येईल. शाखेचे नाव आणि संपर्क तपशिल	,,,	श्री. हेमंत बी पाटील / हमीदार: श्रीम. भावना हेमंत पाटील आणि श्री. अनिल भास्कर	अञ्जवीस लाख सहा हजार पाचशे तेहतीस फक्त) अधिक ३१/०५/२०२३ पासून त्यावरील पुढील व्याज सह वादाचा खर्च आणि इतर प्रभार	ज्ञ. १५३, हिस्सा क्र. २ए, मधील वक्रतुंड अपार्टमेंट अशा ज्ञात इमारतीमधील पहिल्या मजल्यावर निवासी फ्लॅट क्र. ए १०१, क्षेत्र मोजमापित ४६८ चौ.फू. चटई क्षेत्र चे ते सर्व भाग आणि विभाग मिळकत श्री हेमंत बी. पाटील यांच्या नावावर क्षेत्र: ४६८ चौ.फू. चटई क्षेत्र	सतरा लाख एक्काहत्तर हजार फक्त) आणि इसारा अनामत	सेल क्र. ९१७८९२१८३१/९४९१४५७३९१ कॅनरा बँक जासई शाखा खाते क्र. २०९२७२४३४, आयएफएससी कोड: CNRB0015213
ज. क्र.	कर्जदार/हमीदार/ गहाणवटदाराचे नाव भरत एंटरप्रायझेस	०३.०८.२०२३ रोजीस थकबाकी रु. १६,२४,६५४.६२ +	तारण/ णाचा तपाशल क्षेत्र चौ.फू. मध्ये (कब्जाची स्थिती) दकान क्र.७, १ला मजला, ए विंग, इमारतीचे नाव	इसारा अनामत रक्कम (इएमडी) आरएसव्ही =	कॅनरा बँक खात्याचा तपशिल कॅनरा बँक स्वात्याचा तपशिल कॅनरा बँक, कुडस शाखा (डीपी१५६३)		म्हात्रे / श्री. हेमंत बी पाटील				
5	प्रोप्रा. भरत लक्ष्मण जाधव / श्री. कुणाल दशरथ थुले /	र. ५५,४४,५४४.५४ <del>+</del> तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार	दुकान क्र. ७, २०११ मजला, १ ।वन, ३मालाव नाव अलीजा व्हिला, सेंट गोबेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड समोर, भिवंडी वाडा रोड, गाव वडवली, तालुका वाडा, जिल्हा पालघर क्षेत्र: २४० चौ.फू. बिल्ट अप	अरिएसक्त = ४,५०,०००/- ईएमडी = ४५.०००/-	श्ला मजला , यमुना कॉम्प्लेक्स, भिवंडी वाडा रोड, कुडूस-४२१३१२ श्री. नीलेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली - संपर्क क्र८६०५९००७५१	१७	<ul> <li>श्री. दर्शना नीलेश जाधव/ श्री. दर्शना निलेश</li> </ul>	रु. २२,४६,९४२.४८ (रुपये बावीस लाख सेहेचाळीस हजार नऊशे बेचाळीस आणि	(प्रत्यक्ष कब्जा सूचना) गाव दहिवली तर्फे नीड तालुका कर्जत, जिल्हा रायगड ४१०२०१ च्या सर्व्हें/गट क्र. ११६ धारक जिमनीवर बांधकामित ''पॅलॅटिनो'' अशा ज्ञात इमारतीच्या ए विंग	रु. २४,९५,०००/- (रुपये चोवीस लाख पंच्याण्णव हजार फक्त) आणि इसारा	कॅनरा बँक खेतवाडी शाखा, सेल क्र. ९९९००८४८३०/९४९१४५७३९१ कॅनरा बँक खेतवाडी शाखा
2	श्री. भरत लक्ष्मण जाधव जाधव एंटरप्रायझेस	रु. १६,२१,३९५.८० +	(प्रत्यक्ष कब्जा) दुकान क्र. ८, १ ला मजला, ए विंग, इमारतीचे नाव	आरएसव्ही =	खाते क्र २०९२७२४३४ आयएफएससी कोड: CNRB0001563 कॅनरा बँक, कुडूस शाखा (डीपी१५६३)		जाधव	अट्ठेचाळीस पैसे मात्र) अधिक २४/११/२०२२ पासून त्यावरील पुढील व्याज सह वादाचा खर्च आणि इतर प्रभार	मध्ये ३ऱ्या मजल्यावर फ्लॅट क्र. ३०२ मोजमापित सुमारे ५२० चौ.फू. चटई चे ते सर्व भाग आणि विभाग. मिळकत श्री. दर्शना नीलेश जाधव यांच्या नावे क्षेत्र: ५२० चौ.फू. चटई क्षेत्र	अनामत रक्कम रु. २,४९,०००/- (रुपये दोन लाख एकोणपन्नास हजार फक्त) राहील.	खाते क्र. २०९२७२४३४, आयएफएससी कोडः CNRB0000155
	प्रोप्रा. सुनील शांताराम जाधव / श्री. कुणाल दशरथ थुले /	तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार	अलीजा व्हिला, सेंट गोबेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड समोर, भिवंडी वाडा रोड, गाव वडवली, तालुका वाडा, जिल्हा पालघर ४२१३१२ क्षेत्र: २४० चौ.फृ. बिल्ट अप	४,५०,०००/- ईएमडी = ४५,०००/-	श्ला मजला , यमुना कॉम्प्लेक्स, भिवंडी वाडा रोड, कुडूस–४२१३१२ थ्री. नीलेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली – संपर्क क्र.–८६०५९००७५१	१८	८ श्री. निखिल महेश पाटील/	ह. १३,६४,८७५.०५ (रुपये तेरा लाख चौसष्ट हजार आठशे	क्षत्र: ५२० चा.फू. चटइ क्षत्र (सांकेतिक कब्जा) गाव उरण, शिवसेना कार्यालय समोर, देवळ वाडी, उरण च्या सीटीएस क्र. १००७, १००९, १००९ए, एच१ धारक	रुक्त) राहाल. ह. २५,५४,०००/- (रूपये पंचवीस लाख चौपन्न हजार	कॅनरा बँक उरण मोरा शाखा, सेल क्र. ९१९९६५८७१/
3	श्रुतः / श्री. सुनील शांताराम जाधव किरण एंटरप्रायझेस	<b>₹. ३८,०३,२९</b> १,५२ +	(प्रत्यक्ष कब्जा)  दकान क्र. २६, १ला मजला, बी विंग, इमारतीचे नाव	आरएसव्ही =	खाते क्र. – २०९२७२३४ आयएफएससी कोड: CNRB0001563 कॅनरा बँक, कुडूस शाखा (डीपी१५६३)		श्री. निखिल महेश पाटील	पंचाहत्तर आणि पाच पैसे मात्र) अधिक ०१/०३/२०१७ पासून त्यावरील पुढील व्याज सह	जीमनीवर 'रिखा महेश अपार्टमेंट'' पहिला मजला, फ्लंट क्र. १०१ चे ते सर्व भाग आणि विभाग मिळकतीचे चटई क्षेत्र ३८५.१० चौ.फू. मिळकत श्री. निखिल महेश पार्टील	फक्त) आणि इसारा अनामत रक्कम रु. २,५५,०००/- (रुपये दोन लाख पंचावन्न	९४९१४५७३९१ कॅनरा बँक उरण मोरा शाखा खाते क्र. २०९२७२४३४,
*	प्रोप्रा. किरण गोपाल सातवी / श्री. हेमंत सुभाष भोईर	तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार	पुरुता श्र. २५, २५। नजरी, जा जिन, इसाराज गांव एव्हरशाईन सिटी, भिवंडी वाडा रोड, सुचक एनएक्स हॉटेल समोर, गांव कुडूस, तालुका वाडा, जिल्हा पालघर ४२१३१२.	१०,००,०००/- ईएमडी = १,००,०००/-	श्ला पजन, जुजूस साखा (जार २५२) श्ला मजला , यमुना कॉम्प्लेक्स, भिवंडी वाडा रोड, कुडूस-४२१३१२ श्री. नीलेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली –			वादाचा खर्च आणि इतर प्रभार	यांच्या मालकीचे क्षेत्र: ३८५.१० चौ.फू. चटई क्षेत्र (सांकेतिक कब्जा)	हजार फक्त) राहील.	आयएफएससी कोडः CNRB0015211
	/ श्री. किरण गोपाल सातवी		क्षेत्र: ५०५ चौ.फू. बिल्ट अप (प्रत्यक्ष कब्जा)		संपर्क क्र. – ८६०५९००७५१ खाते क्र. – २०९२७२४३४ आयएफएससी कोड: CNRB0001563	१९	भे. टेक्नो ल्युब इंडिया/ श्रीम. हर्षा जितेंद्र ठक्कर आणि श्री. जितेंदर सी ठक्कर /		मे. टेक्नो ल्यूब इंडिया यांचे नावे गाव उसर (कुड्स), तालुका वाडा, जिल्हा ठाणे च्या गट क्र. ४८५ धारक प्लाट, मोजमापित ८००० चौ.मी. चे ते सर्व भाग आणि विभाग	रु. १,२६,४०,०००/- (रुपये एक कोटी सव्वीस लाख चाळीस हजार फक्त) आणि इसारा अनामत रक्कम	कॅनरा बँक मांडवी शाखा, सेल क्र. ९४५४२६७७८८/९४९१४५७३९१ कॅनरा बँक मांडवी शाखा खाते क्र. २०९२७२४३४,
8	पूर्वा एंटरप्रायझेस प्रोप्रा. कुणाल दशरथ थुले/ श्री. सागर लक्ष्मण	रु.३१, २६, ०५५.६२ + तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार	दुकान क्र. ४, तळमजला, एफ विंग, पूर्वा एंटरप्रायझेस असे नाव असलेले दुकान, इमारतीचे नाव ब्रम्हांड, हनुमान मंदिर आणि गावदेवी मंदिर रोड, भिवंडी वाडा रोडच्या बाजुला, ओव्हरहेड पाण्याच्या टाकी आणि	आरएसव्ही = ६,६०,०००/- ईएमडी = ६६.०००/-	कॅनरा बँक, कुडूस शाखा (डीपी१५६३) १ला मजला , यमुना कॉम्प्लेक्स, भिवंडी वाडा रोड, कुडूस-४२१३१२ थ्री. नीलेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली -		मे. टेक्नो ल्युब इंडिया	पासून त्यावरील पुढील व्याज सह वादाचा खर्च आणि इतर प्रभार		काणि इसारा अनामत रक्कम रु. १२,६४,०००/ –(रुपये बारा लाख चौसष्ट हजार फक्त) राहील.	आयएफएससी कोडः CNRB0000210
	रांगावकर/ श्री. कुणाल दशरथ थुले		ग्रामपंचायत कार्यालय जवळ, गाव कुडूस, तालुका वाडा, जिल्हा पालघर ४२१३१२ क्षेत्र: २३० चौ.फू. बिल्ट अप		संपर्क क्र८६०५९०७५१ खाते क्र २०९२७२४३४ आयएफएससी कोड: CNRB0001563	२०	श्री .गणेश नागेश किणी / श्री. गणेश नागेश		श्री. गणेश नागेश किणी आणि वृंदा गणेश किणी यांच्या मालकीचे गाव गजबंधन पाथराली, गोरसवाडी, डोंबिवली पूर्व, ठाणे च्या सर्व्हें क्र. ५३ हिस्सा क्र. १२ मधील	रु. ४१,०६,०००/- (रुपये एकेचाळीस लाख सहा हजार फक्त) आणि इसारा अनामत	कॅनरा बँक एआर स्ट्रीट शाखा, सेल क्र. ९९८७०८००९९/ ८३१९३२५११५/९४९१४५७३९१
ч	शाम एंटरप्रायझेस प्रोप्रा. शाम राघो कांद्रे / श्री. हेमंत सुभाष भोईर	रु.३५,५३,४२०.०० + तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार	(प्रत्यक्ष कब्जा)  दुकान क्र. ७, तळमजला, एफ विंग, शाम एंटरप्रायझेस असे नाव असलेले दुकान, इमारतीचे नाव ब्रम्हांड, हनुमान मंदिर आणि गावदेवी मंदिर रोड, भिवंडी वाडा रोडच्या बाजुला, ओव्हरहेड पाण्याच्या टाकी आणि	आरएसन्ही = ७,३०,०००/- ईएमडी = ७३,०००/-	कॅनरा बँक, कुडूस शाखा (डीपी१५६३) १ला मजला , यमुना कॉम्प्लेक्स, भिवंडी वाडा रोड, कुडूस–४२१३१२ थ्री. नीलेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली –		किणी / श्रीम. वृंदा गणेश किणी	पैसे मात्र) अधिक १५/०७/२०२२ पासून त्यावरील पुढील व्याज सह वादाचा खर्च आणि इतर प्रभार	साकार रेसिडेन्सी, बिल्डिंग क्र. ४, ४था मजला, फ्लॅट क्र. डी ४०१, बीयूए ६४० चौ.फू. (विक्रीकरारानुसार) आणि बीयूए ५३९.२६ चौ.फू. (मोजमापनुसार) चे ते सर्व भाग आणि विभाग क्षेत्र: ५३९.२६ चौ.फू.	रक्कम रु. ४,१०,६००/- (रुपये चार लाख दहा हजार सहाशे फक्त).	कॅनरा बँक ए आर स्ट्रीट शाखा खाते क्र. २०९२७२४३४, आयएफएससी कोड: CNRB0000102
	श्री. हमत सुभाष भाइर / श्री. शाम राघो कांद्रे		राङ्क्या बाजूला, आल्हरहुड पाण्याच्या टाका आण ग्रामपंचायत कार्यालय जवल, गाव कुडूस, तालुका वाडा, जिल्हा पालघर ४२९३१२ क्षेत्र: २५२ चौ.फृ. बिल्ट अप (प्रत्यक्ष कञ्जा)		यादव याच्या अध्यक्षतखाला – संपर्क क्र. – ८६०५९००७५१ खाते क्र. – २०९२७२४३४ आयएफएससी कोड: CNRB0001563	२१	पे. महालक्ष्मी पेट्रोलियम /	रु. २४,४३,९२३.३२/- सह ३१.०७.२०२३ पासून पुढील	(प्रत्यक्ष कञ्जा) (बाहनाचे जंगम गहाण: टाटा अल्टा १९१८ टी.५एल BSIV	रु. २०,७०,०००/- (रुपये वीस लाख सत्तर हजार फक्त)	कॅनरा बँक लोअर परळ शाखा, सेल क्र. ९६३५७५२५२५/९४९१४५७३९१
	प्रोप्रा.: श्री. अनीस फतेहमोहम्मद देशमुख/ श्री. सुनील दगडू कडू/ श्री. अनीस फतेह	रु. ६,१४,४१६.५२+ तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार रु. २२,५१,९३५.२० + तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार	फ्लॅट क्र. २०४, २रा मजला ''सुख सुविधा अपार्टमेंट'', साईप्रश महाडिक संकुल जवळ, बदलापूर-कर्जत रोड वांगणी जवळ ४२१५०३	आरएसव्ही =  रु. ११, ८१,००० ईएमडी = रु. १,१८,१००	कॅनरा बैंक वांगणी शाखा गाव आणि पो. वांगणी, बाजारपेठ, ता. अंबरनाथ जि. ठाणे ४२१ ५०३ श्री. अजय दत्तात्रय भुयाळ यांच्या अध्यक्षतेखाली		मे. महालक्ष्मी पेट्रोलियम	व्याज आणि खर्च	इंजिन क्र 5LNGDICR21BXX505570 नोंदणी क्र MH04KU8479 चेसिस क्र MAT790203N7C05199 चाहन: टाटा अल्ट्रा १९१८ टी.५एल BSIV (प्रत्यक्ष कब्जा)	आणि इसारा अनामत रक्कम रु. २,०७,०००/- (रुपये दोन लाख सात हजार फक्त) राहील.	कॅनरा बँक लोअर परेल शाखा खाते क्र. २०९२७२४३४, आयएफएससी कोड: CNRB0015538
	मोहम्मद देशमुख मे. सहानी कन्स्ट्रक्शन राधिका सहानी आणि	रु. २९,८८,८४४.९४+ तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार	फ्लॅट क्र. १०२, १ला मजला, इमारतीचे नाव सिल्व्हर धारा, प्लॉट क्र. ३०, सेक्टर क्र. २०, तळोजा, नवी	आरएसन्ही = रू. २०,४३,०००	संपर्क क्र. ९८३३८४३३५१ खाते क्र २०९२७२४३४ आयएफएससी कोड: CNRB0015476 कॅनरा बँक, नवी मुंबई नेरुळ (पू.)- ॥(१५४९६) शाखा, १ आणि २, प्रतीक	22	२ दीपक शिवशंकर मौर्या	रु. ५०,०६,९०४.८६ आणि पुढील व्याज प्रभार आणि इतर खर्च	गाव टेमघर, पीडब्ल्यूडी कार्यालयाजवळ, भिवंडी निजामपुर, तालुका भिवंडी जिल्हा ठाणे च्या सर्व्हें क्र. ६७/४ पैकी, ६९/१ पैकी, ८०/२ पैकी, ८१ पैकी आणि ८३ येथे स्थित अटलांटा ईडेन वर्ल्ड म्हणून ओळखले जाते बिल्डिंग क्र. ६, टाईप ए तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्र. ३०३	रु. ६३,३७,०००/- रु. ६३३७००/-	कॅनरा बँक गोरेगाव शाखा तक्षशिला बी विंग, प्लॉट क्र. २, सामंत इस्टेट, रेल्वे स्टेशन समोर, गोरेगाव पूर्व – ४०००६३ मोबाईल क्र. ८२०९५६४१९५ खात्याचे नाव: कॅनरा बँक,
	रामसकल के सहानी / राधिका सहानी	रु. ६,६९,३४३.४९ + तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार रु. १९,४५,७६१.६४+ तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार रु. ४,६९,३७३.३६+ तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार	मुंबई, तालुका पनवेल, जिल्हा रायगड ४१०२०६.	ईएमडी = र.२, ०४,३००	गार्डन इमारत, सेक्टर १९, नेरूळ (पूर्व), - ४००७०६ श्री. मिल्लकार्जुन डी. आर यांच्या अध्यक्षतेखाली, संपर्क क्र. ९९०२३६४३९९ खाते क्र २०९२७२४३४	23	३ प्रवीण गणेश हेदाऊ आणि नेहा प्रवीण हेदाऊ	रु. ५०,०६,९०४.८६ आणि पुढील व्याज प्रभार आणि इतर खर्च	बिल्टअप क्षेत्र ७१५ चौ.फू. (सांकेतिक कब्जा) गाव टेमघर, पीडब्ल्यूडी कार्यालयाजवळ, भिवंडी निजामपुर, तालुका भिवंडी जिल्हा ठाणे च्या सर्व्हे क्र. ६७/४ पैकी, ६९/१ पैकी, ८०/२ पैकी, ८१ पैकी आणि ८३ येथे स्थित अटलांटा ईंडेन वर्ल्ड म्हणून ओळखले जाते	रु. ६३,३७,०००/- रु. ६३३७००/-	खाते क्र.:२०९२७२४३४. आयएफएससी कोड: CNRB0000205 कॅनरा बँक गोरेगाव शाखा तक्षशिला बी विंग, प्लॉट क्र. २, सामंत इस्टेंट, रेल्ले स्टेशन समोर, गोरेगाव पूर्व – ४०००६३ मोबाईल क्र. ८२०९५६४१५
۷	मे. श्री. साई टेम्पो सेर प्रोप्रा.: श्री. चंदन ए सिद्दीक आणि	व्याज आणि इतर प्रभार  ह. ७,२८,३६१.२५+ तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार  ह. १५,९९,१६१.१३+	पलॅट क्र. १०३, १ला मजला, 'जे' विंग, इमारतीचे नाव ''रिलायबल टाऊनशिप'', जुना सर्ल्हे क्र. १०६, हिस्सा क्र. १ आणि २, नवीन सर्ल्हे क्र. १७८, गाव रजावली,	आरएसव्ही = रु. २१,५१,००० ईएमडी = रु. २,१५,१००	आयएफएससी कोड: CNRB0015496  कॅनरा बँक, वालीव (१५४६४) शाखा, तळमजला, युनिट क्रमांक १४-१७, सेंटर पॉइंट क्रमांक ८०, सातिवली रोड-वलीव-				विल्डिंग क्र. ६, टाईप ए तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्र. ३०३ चट्ड क्षेत्र ७१६ ची.फू. (साकेतिक कब्जा)		खात्याचे नाव: कॅनरा बॅंक, खाते क्र.: २०९२७२४३४. आयएफएससी कोड: CNRB0000205
	श्रीम. रेश्मा चंदन सिद्दीक / चंदन ए सिद्दीक आणि श्रीम. रेश्मा चंदन सिद्दीक	तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार र. १९,६९,१२५,०२ + तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार र. ८१,१२७.०४ + तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार र. १,१७, ७२२. ५३+ तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार	भोईडापाडा, वसई-नायगाव लिंक रोड, वसई पूर्व - ४०१२०३ क्षेत्र: ५६९.०० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र (सांकेतिक कब्जा)		४०१२०८, श्री. सुरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, संपर्क क्र. ९१८००२०४०४०६ खाते क्र. – २०९२७२४३४ आयएफएससी कोड: CNRB0015464	28	द्वीलाल बी जैन	ह. ३,३४,१५०.२७ (रुपये तीन लाख चौतीस हजार एकशे पन्नास आणि सत्तावीस पैसे फक्त) आणि पुढील व्याज प्रभार आणि इतर खर्च	फ्लॅट क्र. ९(२०१) २रा मजला, इमारत क्र. १०-ए, लकी अपार्टमेंट, गोरेगाव लिंक रोड, सीटीएस क्र. १०२ मध्ये, गोरेगाव पूर्व मुंबई ४०००६३ क्षेत्र: कार्पेट २२५ ची.फू. (सांकेतिक कब्जा)	रु. ४०.०० लाख (रुपये चाळीस लाख मात्र) रु. ४.०० लाख (रुपये चार लाख मात्र)	गोरेगाव पश्चिम शाखा-दुकान क्र. ४ व ५, कुमकुम इमारत, ललित रेस्टॉरंट समोर, गोरेगाव (पश्चिम), -४००१०४ मोबाईल क्र. ९६१९७१९७२९ खात्याचे नाव: कॅनरा बैंक, खाते क्र.: २०९२७२४३४. आयएफएससी कोड: CNRB0000227
	शितल रामदास दतखिल / शितल रामदास दतखिल	रु. १८,३२,८५९.८६+ तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार	नामदेवम्हात्रे रोड मध्ये स्थित ''रुक्मिणी अपार्टमेंट'' नावाच्या इमारतीतील ए विंग, तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्र. ३०१, वासुदेव पाटील नगर जवळ, टीडीसी बॅंकेच्या मागे, कल्याण-भिवंडी रोड लगत, कोनगाव, तालुका भिवंडी-जिल्हा ठाणे-४२१३१ क्षेत्र: ६३५.०० चौ.फू. बिल्ट अप (सांकेतिक कब्जा)	आरएसव्ही = १७,१०,०००/- ईएमडी = १,७१,०००/-	कॅनरा बॅंक, कळवा (०२१७) शाखा, १ला मजला, आगाशी अपार्टमेंट, कळवा जवळ, कळवा-४००६०५ श्री. लक्ष्मीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, संपर्क क्र. ८७६२७०४५५५ खाते क्र २०९२७२४३४ आयएफएससी कोड: CNRB0000217	744	<ul> <li>अमीर खान आणि हमीदा शादाब खान</li> </ul>	ह. ३१,२१,४३३ (रुपये एकतीस लाख एकवीस हजार चारशे तेहतीस फक्त) आणि पुढील व्याज प्रभार आणि इतर खर्च	फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, विघ्नहर्ता सुदामा, कापेंट एरिया ३५८ चौरस फूट गट/हिस्सा क्र. १७८/२बी, प्लॉट क्र. ४२, रामवाडी, संत गजानन महाराज स्मृती मंदिराजवळ, गाव-पेण, जिल्हा व विभाग रायगड (सांकेतिक कब्जा)	रु. १४,५७,०००/- (रुपये चौदा लाख सत्तावन्न हजार फक्त) रु. १,४५,७००/- (रुपये एक लाख पंचेचाळीस हजार सातशे फक्त)	मुंबई कांदिवली पूर्व (२६६३) प्लॉट क्र. ५७, सीटीएस क्र. ७९२, तळमजला, गणपती टॉवर्स, ठाकूर व्हिलेज, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, कांदिवली (पू.), - ४००१०१ मोबाईल क्र. ९६६४३३७०७१ खात्याचे नाव: कॅनरा बैंक, खाते क्र.: २०९२७२४३४. आयएफएससी कोड: CNRB0002663
१०	जिशान सलीम शेख आणि हमीदा सलीम शेख/ जिशान सलीम शेख	रु. ३४,१४,७२२.७६ + तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार रु. ६१,४००.३९ + तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार	दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक २०४, ग्रामपंचायत घर क्र. २०४, दत्तानंद अपार्टमेंटमध्ये, रिफक सेठ बिल्डिंग म्हणूनही ओळखले जाते, कुंभार अली मध्ये स्थित, सम्राट नगर, राधे कृष्ण अपार्टमेंट समोर, राजलक्ष्मी बंगलोच्या मागे, महिला मंडळ हॉल आणि जिल्हा परिषद शाळा क्र. ०९ जवळ, नेरुळ पश्चिम, ता.: कर्जत, जिल्हा: रायगड क्षेत्र: ८७०.०० चौ.फू. बिल्ट अप (सांकेतिक कड्या)	आरएसव्ही =२२,२०,०००/- ईएमडी =२,२२,०००/-	कॅनरा बँक, अंबरनाथ पूर्व (०२०१) शाखा, विजय शॉपिंग कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, अंबरनाथ पूर्व -४२१५०१ श्री. अशोक कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली, संपर्क क्र. ८८९०४१४५३१ खाते क्र २०९२७२४३४ आयएफएससी कोड: CNRB0000201	२६	वसंत देवसिंग राठोड आणि विजय वसंत राठोड	रु. १७,९१,३८९.७२ (रुपये सतरा लाख एक्याण्णव हजार तीनशे एकोणनव्वद आणि बहात्तर पैसे मात्र) आणि पुढील व्याज प्रभार आणि इतर खर्च	फ्लॅट क्र. ४०४ ४था मजला डी विंग बिल्डिंग टाईंप ४ इमारतीचे नाव नीलकंठ रेसिडेन्सी गट क्र. ३३/६ सी गाव बार्डी हनुमान मंदिराजवळ तालुका कर्जत जिल्हा रायगड पिन क्र. ४१०२०१ क्षेत्र: बिल्टअप क्षेत्र ४१३.८४ चौ.फू. करारानुसार (प्रत्यक्ष कब्जा)	रु. १६,३९,०००.०० (रुपये सोळा लाख एकोणचाळीस हजार फक्त) रुपये १,६३,९००.०० (रुपये एक लाख त्रेसष्ट हजार नऊशे फक्त)	आयएफएससा काड: CNRB0002063 जे बी नगर शाखा आयुषी अपा. तळमजला, बी विंग, दुकान क्र. १ ते ५, प्लॉट क्र. १४८, कॉडीविटा, जे.बी.नगर, अंधेरी (पूर्व) –४०००६९ मोबाईल क्र. ८९२८०४६३५४ खात्याचे नाव: कॅनरा बँक, खाते क्र.: २०९२७४३४. आयएफएससी कोड: CNRB0002675
1	मे महानीर गंदगाहरूम		स्वित्र के ०४ वर एउटा विंग के 👑 क्या गए	2000 m	हें मा बैंस समान <del>भगता (१८,४६१) स्वश्नी</del>	<del>fal</del> a	क्रीच्या नाणीलना शरी श	पणि <b>प्रार्टीमारी</b> क्यारा www.back	eauctions.com दारे प्रदान केलेली ई-लिलाव लिंक पहा. ।	T https://www.bankoauctie	ans and या नेनागरस्यो निनात /निर्देश एक

कॅनरा बँक, कामन शाखा (१५४६९), लक्ष्मी

अनंत निवास, डोअर क्र. २३६, हनुमान मंदिर

रोड, शिवाजी चौक -४०१२०८ श्री. अमित

कुमार सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली

संपर्क क्र. ९३४९६७९५९४

खाते क्र. - २०९२७२४३४

आयएफएससी कोड: CNRB0015469

कॅनरा बँक, कल्याण मुरबाड रोड शाखा, न्यू

झोजवाला बिल्डिंग, मुरबाड रोड -

४२१३०१, श्री. एन सी मीशी यांच्या

अध्यक्षतेखाली,

संपर्क क्र. ९१९८४५५२९१०५

खाते क्र. - २०९२७२४३४

आयएफएससी कोड: CNRB0000230

कॅनरा बँक, कल्याण मुरबाड रोड शाखा, न्यू

झोजवाला बिल्डिंग, मुरबाड रोड -

४२१३०१.

श्री. एन सी मीशी यांच्या अध्यक्षतेखाली,

संपर्क क्र. ९१९८४५५२९१०५

खाते क्र. - २०९२७२४३४

आयएफएससी कोड: CNRB0000230

कॅनरा बँक वरळी शाखा.

सेल क्र. ८८७९१६११४८/७६९९३९

०३९१/९४९१४५७३९१

कॅनरा बँक वरळी शाखा/

खाते क्र. २०९२७२४३४,

आयएफएससी कोड: CNRB0000113

९५९४५९७५५५, ईमेल आयडी: hareesh.gowda@c1india.com.

दिनांक १०.०८.२०२३

ठिकाण : ठाणे

आरएसव्ही =

२५,५४,५५०/-

ईएमडी = २,५५,४५५/-

आरएसव्ही =

१८,२०,०००/-

ईएमडी =१,८२,०००/-

आरएसव्ही =

११,४०,०००/-

ईएमडी =१,१४,०००/-

रु. २३,४९,०००/- (रुपये

तेवीस लाख एकोणपन्नास

हजार फक्त) आणि इसारा

अनामत रक्कम

रु.२,३५,०००/- (रुपये

दोन लाख पस्तीस हजार

फक्त) राहील.

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया www.bankeauctions.com द्वारे प्रदान केलेली ई-लिलाव लिंक पहा. ए. https://www.bankeauctions.com या वेबसाइटद्वारे लिलाव/बिडिंग फक्त ''ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक बिडिंग'' द्वारे होईल. ई–लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यापूर्वी बोलीदारांना तपशीलवार अटींसाठी वेबसाइटवर जाण्याचा सल्ला दिला जातो. बी. विक्री सूचनेमध्ये नमूर केलेल्या तारखांना अधिकृत अधिकाऱ्याकडे आगाऊ वेळ ठरवुन मालमत्तेची तपासणी केली जाऊ शकते. सी. मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा जास्त असलेल्या किमतीला विकली जाईल आणि लिलाव प्रक्रियेच्या दरम्यान १००००/-च्या पटीत सहभागी बोलीदार त्यांच्या ऑफरमध्ये आणखी सुधारणा करू शकतात डी. राखीव किमतीच्या १०% इअर रक्कम ०७.०९.२०२३ <mark>रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत</mark> प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक, शाखेच्या डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करायची आहे किंवा आरटीजीएस /एनईएफटी / फंड ट्रान्सफरद्वारे कॅनरा बँकेच्या खात्यात जमा करणे आवश्यक आहे. ईएमडी रक्कम भरल्यानंतर इच्छुक बोलीदारांनी खालील कागदपत्रे/तपशीलांची प्रत ३०.०१.२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी साथ. ५.०० वाजेपर्यंत कॅनरा बी शाखेत हाताने किंवा ईमेलद्वारे सादर करावी. i. ईएमडी रकमेसाठी डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर जर आरटीजीएस /एनईएफटी द्वारे पैसे भरले असतील, तर यूटीआर क्रमांक सह त्याची पोचपावती. ii. पॅन कार्डची छायाप्रती, ओळखपत्र. तथापि, यशस्वी बोलीदाराने बोलीच्या रकमेच्या २५% शिल्लक रकमेचा भरणा करताना ही कागदपत्रे मूळ स्वरूपात बँकेकडे सादर करावी लागतील. iii. बोलीदाराचे नाव, संपर्क क्रमांक, पत्ता, ईमेल आयडी. iv. ईएमडीच्या ऑनलाइन परताव्यासाठी बोलीदाराचे खाते तपशील. **एफ**. इच्छुक बोलीदारांनी https://www.bankeauctions.com या पोर्टलवर त्यांची नावे नोंदवावीत आणि त्यांचा युजरआडी आणि पासवर्ड मोफत मिळवावा. संभाव्य बोलीदार मेसर्स सी१ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार फेज-२, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्रमांक ३०१ गुडगाव हरियाणा पिन १२२०१५ (संपर्क क्रमांक +९१ १२४ ४३०२०२०/२१/२२/२३/२४, मोब नं.९५९४५९७५५८ support@bankeacutions@bakeacutions.com, hareesh.gowda@c1india,com). जी. अयशस्वी बोलीदाराने जमा केलेला ईएमडी त्यांना बोली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २४ तासांनंतर आणि कामकाजाच्या ७ दिवसांच्या आत परत केली जाईल. इअर मध्ये कोणतेही व्याज असणार नाही. एच. वर नमूद केल्याप्रमाणे, राखीव किंमतीवर लिलाव सुरू होईल. बोलीदार त्यांच्या ऑफर रु. १०,०००/ – च्या पटीत सुधारतील. ऑनलाइन लिलाव बंद केल्यावर जो बोलीदार सर्वाधिक बोली (राखीव किंमतीपेक्षा जास्त) सादर करेल त्याला यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जाईल. विक्री यशस्वी बोलीदाराच्या नावे पुष्टी केली जाईल, सुरक्षित धनकोने त्याची पुष्टी केली असेल. आय. यशस्वी बोलीदाराने त्याला/तिला यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केल्यावर लगेचच विक्री किमतीच्या २५% (आधीच भरलेल्या ईएमडीसह) जमा करावे आणि सुरक्षित धनकोने विक्रीची पुष्टी केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत शिल्लक रक्कम जमा करावी. जर यशस्वी बोलीदार विक्री किंमत अदा करण्यात अयशस्वी ठरला, तर त्याने केलेली ठेव अधिकृत अधिकाऱ्याकडून कोणत्याही विक्री किंमतीशिवाय जप्त केली जाईल, त्याने केलेली ठेव अधिकृत अधिकाऱ्याकडून कोणतीही सूचना न देता जप्त केली जाईल आणि मालमत्ता त्वरित पुन्हा विक्रीसाठी ठेवली जाईल. जे. रु.५०.०० लाख (फक्त पन्नास लाख रुपये) आणि त्यादून अधिकच्या विक्री उत्पन्नासाठी, यशस्वी बोली लावणाऱ्याला विक्रीच्या रकमेवर १% दराने टीडीएस कापून बैंकेच्या टीडीएस प्रमाणपत्राची मूळ पावती सादर करावी लागेल. के. वाहतुकीचे सर्व शुल्क, मुद्रांक शुल्क/जीएसटी नोंदणी शुल्क इ. करिता सर्व प्रभार केवळ यशस्वी बोलीदारानेच भरायचे आहेत. एल. बँकेच्या माहितीवर मालमत्तेचा कोणताही बोजा नाही. यशस्वी बोलीदार सर्व सोसायटी देयके, नगरपालिका कर/पंचायत कर/वीज/पाणी शुल्क/इतर शुल्क, कर्तव्ये आणि कर यासह जे काही थकबाकी असल्यास, विषयाच्या मालमत्तेच्या संदर्भात आणि/किंवा प्रभावित करण्यासाठी जबाबदार आहे. एम. कोणतेही कारण न देता ई-लिलावाच्या अटी व शर्ती पुढे ढकलण्याचा/रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवतो. एन. जर असे बोलीदार असतील ज्यांना इंटरनेटवर प्रवेश नसेल परंतु ई-लिलावात सहभागी होण्यास स्वारस्य असेल, तर ते कॅनरा बँक, मुंबई सर्कल ऑफिस किंवा प्रादेशिक कार्यालय, ठाणे यांच्याशी संपर्के साधू शकतात जे एक सुविधा केंद्र म्हणून आवश्यक व्यवस्था करतील. औ. अधिक तपशिलांसाठी कॅनरा बँक, रिकव्हरी अँड लीगल सेक्शन, दुसरा मजला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, सर्कल ऑफिस, मुंबई, कॅनरा बँक, ठाणे प्रादेशिक कार्यालय।, (दक्षिण), मेकर टॉवर, ई ब्लॉक, १४वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर समोर, कफ परेड, ४००००५, संपर्क व्यक्ती : श्री. चंदन प्रसाद (८६३८३२१७५५) आणि ईमेल : recov erymums@canarabank.com, प्रादेशिक कार्यालय ॥, (उत्तर), डीपी कोड-८३५४, कोहीनूर बिल्डिंग, ॥ रा मजला, वीर सावरकर मार्ग, श्री सिध्दिवनायक मंदिर समोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ आणि संपर्क व्यक्ती: श्री. राजेंद्र मांजरेकर (९३७१२५२५७७) ईमेल : recoveryronorth@canarabank.com, कॅनरा बँक, ठाणे प्रादेशिक कार्यालय, दोस्ती पिनॅकल, प्लॉट नंबर १०४ आणि १०५, १ला मजला. रोड नंबर २२, नवीन पासपोर्ट कार्यालयाच्या वर, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे पश्चिम ४००६०४ फोन क्र. +९१ २२२६९१७१५०६, संपर्क व्यक्ती: चंदन सिंग (७०१९०६३२४७) ईमेल : recovery rothane@canarabank.com कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क करता येईल किंवा सेवा प्रदाता मे. सी१ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेज-२, गल्फ पेट्रोलियम बिल्डिंग, बिल्डिंग क्र. ३०१, गुडगाव, हरियाणा पिनकोड - १२२०१५ (संपर्क क्रमांक +९१ १२४ ४३०२०२०/२१/२२/२३/२४, मोबा. क्र. ९५९४५९७५५५ ईमेल : support@bankeauctions.com; hareeshgowda@c1india.com, hareesh.gowda@c1india.com, कंपनीचे नाव : मे. सी१ इंडिया प्रा. लि. वेबसाइट : www.bankeauctions.com, नाव : हरीश गौडा, मोबाइल क्रमांक

प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक